

13<sup>th</sup> January, 2020

To,

Corporate Relations Department BSE Limited P. J. Towers, Dalal Street Mumbai - 400 001	Corporate Relations Department The National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400059
---	--

Dear Sir/Madam,

**Sub.: Submission of copy of newspaper clipping of Notice of 31<sup>st</sup> Annual General Meeting (AGM), Remote E-voting and Book Closure.**

In pursuance to Regulation 30 read with Para 12- Item A- Part A of Schedule III and in compliance of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisements of Notice of 31<sup>st</sup> Annual General Meeting (AGM), Remote E-voting and Book Closure, published in Financial Express all (English) edition and Loksatta, Aurangabad, Marathi edition on Monday, 13<sup>th</sup> January, 2020.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For VALUE INDUSTRIES LIMITED

**(A Company under Corporate Insolvency Resolution  
Process by NCLT order dated 05<sup>th</sup> September, 2018  
read with order dated 08<sup>th</sup> August, 2019)**



**MAYANK BHARGAVA  
COMPANY SECRETARY  
ACS NO.: 46180**

Encl.: As above

AT MUMBAI-PUNE EXPRESSWAY, MAMURDI (PUNE) **2 & 3 BHK Starts** **₹44.95 LAKHS\*** (All Incl.) **KNOW MORE**

FINANCIAL EXPRESS

COMPANIES 5

MANDATED BY LENDERS

Forensic audit finds no fraud at Reliance Home Finance

PRESS TRUST OF INDIA New Delhi, January 12

RELIANCE HOME FINANCE on Sunday said an independent forensic audit, mandated by lenders, has found no fraud, embezzlement or diversion and siphoning of funds in the company that is seeking debt resolution.

In a statement, the company said the audit made "no adverse findings" on the quantum and use of lending. As part of the debt resolution process, lenders of the company, which had defaulted on some debt repayment obligation following the crisis in shadow banking industry, appointed Grant Thornton in August 2019 for forensic audit, as required under the RBI guidelines on Prudential Framework for Resolution of Stressed Assets under change of control and management.

The forensic audit reports were specifically mandated by the lenders, as part of the Terms of Reference, to report on any diversion/ siphoning of funds, any embezzlement, malafide operations, falsification of accounts, fraudulent transactions and whether any frauds by promoter, company, employees or any associates had been observed, the statement said.

"The forensic auditors have submitted their report, and there are no adverse findings recorded on 11 key parameters, including diversion and siphoning of funds; embezzlement, malafide operations, falsification of accounts, fraudulent transactions and frauds," it said.

The forensic report has confirmed the potential group entities exposure through several intermediate unlisted entities at ₹7,984



crore (including interest). This, the company said, had been voluntarily and publicly disclosed even before the commencement of forensic audit to its auditors, regulators, lenders, and also in the latest annual financial statements, which were duly approved by the shareholders.

Reliance Commercial Finance also made an almost identical announcement. Reliance Home Finance said it had prior to the commencement of the forensic audit disclosed that the outstanding amount of ₹7,984 crore has almost entirely been utilised by the potential group entities only for making principal repayment and interest to banks, financial institutions, NBFCs, NCD holders, etc.

"There is no adverse finding in this regard either, in the forensic audit report," the company said.

The other findings in the forensic audit report are limited to "alleged regulatory anomalies as regards to group exposure and limit for non-housing loan portfolio; and alleged deviation from certain policies and procedures. The National Housing Bank (NHB), to whom all the facts have been provided before the commencement of the forensic audit, have already taken due note of the same, and have taken actions including imposition of requisite penalty," the statement said.

ment said. NHB has also issued directions on the company as regard to the alleged regulatory anomalies which include periodic review of loan concentration of credit, related party transactions and extension of maturity date of NCDs. It has directed the company to increase the housing loan disbursements and reduce corporate exposure, it added.

"Based on completion of the forensic audit, the company has now requested its bankers to proceed on a fast-track basis with the debt resolution plan under 'change of management and control' in the overall interests of all lenders, including over 20,000 retail NCD holders, and over 8 lakh shareholders," the company statement said.

Reliance Home Finance is part of the Anil Ambani Group that focuses on affordable housing finance, high value home loans, loan against property, construction financing and property services. It started raising money through debentures around eight years ago and defaulted on some payments post-IL&FS crisis when entire NBFC sector came under pressure because of asset liability mismatch. It had raised a ₹2,477 crore in Guangzhou in mid-September with six staff members, but all six staff members are non-Indian and are fluent in two local languages - Cantonese and Mandarin - said Boulter.

"Also, the executives in China call centre can speak English, so if any customer travelling from India needs help, he or she can reach out to our call centre," he added. At present, India hosts only around 3.5 lakh out of total 50 lakh Chinese international travellers.

IndiGo opens first international call centre in Guangzhou

PRESS TRUST OF INDIA New Delhi, January 12

TO PACE THE booming Chinese market, IndiGo airlines has opened its first international call centre, comprising six employees at Guangzhou in China to cater to queries from passengers that speak in Cantonese, Mandarin and English.

The Guangzhou call centre was started around the same time the low-cost carrier started its flight operations between India and China in September last year. Currently, IndiGo operates daily flight on Delhi-Chengdu route as well as Kolkata-Guangzhou route. "We are shortly to be announcing a third service (flight) to China, which will commence within the first half of 2020. China is a market of great potential in our view, and we will continue to look for ways to expand our presence there," said Willy Boulter, chief commercial officer, IndiGo.

To address the "uniqueness and potential" of Chinese market, and to mitigate the "language barrier" for Chinese passengers who cannot speak in Hindi or English, IndiGo started a 24x7 call centre in Guangzhou in mid-September with six staff members, but all six staff members are non-Indian and are fluent in two local languages - Cantonese and Mandarin - said Boulter.

"Also, the executives in China call centre can speak English, so if any customer travelling from India needs help, he or she can reach out to our call centre," he added. At present, India hosts only around 3.5 lakh out of total 50 lakh Chinese international travellers.

Vistara starts phasing out 9 Boeing 737s

PRESS TRUST OF INDIA Mumbai, January 12

TATA-SIA JOINT VENTURE airline Vistara has started phasing out nine Boeing 737 planes, which it had leased after the grounding of Jet Airways, from this month amid induction of the latest batch of A320neo in the fleet.

The airline is returning two of these nine leased 737s from January and the rest seven will be exited the fleet between 2022-23 as they are on long term lease, a Vistara spokesperson said. The government has temporarily reallocated as many as 488 Jet Airways slots to Air India, IndiGo, SpiceJet, Vistara,



GoAir and AirAsia India to fill the capacity gap in the wake of the airline ceasing operations mid-April last year. A slot is specific date and time at which an airline can arrive or depart at an airport.

"Two of our Boeing 737-800NG aircraft are exiting fleet this month as their lease term ends. The remaining seven have longer lease duration and most of them will exit fleet between 2022 and 2023," a Vistara spokesperson said.

The spokesperson also said that by the time Vistara phases out all these leased Boeing planes, it would induce more than 50 narrow-body and wide-body aircraft in its fleet from Airbus and Boeing additionally. After the government put a rider that temporary allocation of ex-Jet Airways slots was subject to aircraft induction, Vistara leased nine Boeing 737-800NG planes to reportedly secure as many as 110 additional slots of the 488 slots.

Vistara, which is 51% owned by the Tata Group and rest by Singapore Airlines, had placed orders for 50 aircraft, comprising

both A320neo and A321XLR for domestic as well as short and medium-haul international operations with deliveries between 2019-2023. The airline has already taken deliveries of some of the A320neo from this order, starting last November.

Besides, the carrier has also bought six Boeing 787-9 Dreamliners for long-haul international operations. Vistara will start inducing these wide-body planes in the fleet from next month. The Delhi-based airline, which completed five years of operations on January 9, currently operates over 200 daily flights to 34 domestic and international destinations.

Non-life insurers log 12% rise in premium at ₹15,981 cr in Dec

PRESS TRUST OF INDIA New Delhi, January 12

NON-LIFE INSURANCE COMPANIES reported a rise of 11.5% in premium collections at ₹15,980.81 crore in December 2019, showed Irdai data. As many as thirty-four non-life insurance companies had collected a total premium of ₹14,334.98 crore in the same month a year ago.

Of all the insurers, 25 general insurance firms reported a rise of 4% in their combined premium during December at ₹14,037.51 crore, against ₹13,502.48 crore in the year ago period, according to the Insurance Regulatory and Development Authority of India (Irdai) data.

Seven stand-alone private sector health insurers collected ₹1,258.14 crore premium during the month, up by 16.3% from a year ago.

Two specialised PSU insurers - Agricultural Insurance Company of India and PCCIC - earned ₹69.8 crore as premium income in December 2019. There was a combined premium income loss of ₹249.32 crore for the 'specialised PSU insurers' category in the year ago period, showed the data.

Cumulatively, the premium of all 34 non-life insurance companies during the

April-December period of 2019-20 rose by 15.41% to ₹1,42,023.78 crore from ₹1,23,061.94 crore a year earlier.

DIG/AM Limited (under CRP) Regd. Office: Aerodrome Road, Jangarh 341 006 (Gujarat) Email: dig@digonline.com Website: www.digonline.com

NOTICE The Resolution Professional and Directors of the Company will meet on January 20, 2020 to consider, inter alia, the Audited Financial Results of the Company for the year ended March 31, 2019 pursuant to SEBI (Listing Obligations & Disclosures Requirements), 2015. For further details, please refer to Company's website www.digonline.com and the Stock Exchange website www.nseindia.com and www.bseindia.com

Sunil Agrawal, Resolution Professional (under CRP) Dated: January 11th, 2020

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any mories or entering into any agreements with the advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

ANUP MALLEABLES LIMITED Regd. Office: 418, Raj Arvind Noida Road, 2nd Floor, Kolkata - 700 016 Corporate Office: G. Road, Kandra, P.O. Bhatla, Dhanbad - 828109 Telephone: (033) 3022 4544; Email: sales@anupmalleables.com Website: www.anupmalleables.com CIN: 127310WB198PLC033923

NOTICE TO SHAREHOLDERS Shareholders of the Company are hereby informed that pursuant to Section 11 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014, to the extent notified, the Company has on 11.01.2020, completed the dispatch of Postal Ballot Notice dated 30.12.2019 with the proposed resolution and explanatory statement attached therewith alongwith a Postal Ballot Form and a self-addressed, prepaid postage envelope, to the shareholders of the Company whose names appear in the Register of shareholders as on 27.12.2019 seeking their consent to the voluntary delisting of the equity shares of the Company from the BSE Limited and the Calcutta Stock Exchange Limited and to the shareholders of the Company whose names appear in the Register of shareholders, which it proposes to pass through Postal Ballot including voting by electronic means.

Shareholders shall note that the option of e-voting is also available which starts on 12.01.2020 at 10.00 A.M. and ends 10.02.2020 at 05.00 P.M. The Board of Directors of the Company has appointed Mr. Gopal Sharma Practising Advocate (ENR No. 133792005) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. Shareholders are requested to kindly note that the duly completed and signed Postal Ballot Form should reach the Scrutinizer not later than 20.01.2020, on 10.02.2020. All Postal Ballot Forms and E-Votes received after the said date and time will be treated as if replies from such shareholders have not been received.

Any shareholder who has not received Postal Ballot Form may request for a duplicate Postal Ballot Form to the Company. In case of any grievances connected with the voting through Postal Ballot, shareholders are requested to contact Mr. Naha Sanja at 469, Raj Arvind Noida Road, 2nd Floor, Kolkata-700 016. Telefax No.: (033) 3022 4544. E-mail: sales@anupmalleables.com

By Order of the Board For ANUP MALLEABLES LIMITED Sd/- Navin Kumar Dhanraj (Director) DIN: 00240419

OSBI Stressed Assets Resolution Group (SARG), Corporate Centre, 2nd Floor, The Arcade, World Trade Centre, Cuffe Parade, Mumbai - 400 005. REQUEST FOR EXPRESSION OF INTEREST (EOI) Expression of Interest (EOI) is invited from Insolvency Professionals who are registered with the Insolvency and Bankruptcy Board of India and NCLT. The newly formed NCLT benches are established for empanelment with SBI to be nominated in the cases filed before NCLT. For details on eligibility, scope of work, T&Cs, please visit our website https://sbi.co.in under "sbi-in-the-news/empanelment-of-vendors". Place: Mumbai Date: 13.01.2020

GLOBAL TENDER Invited Global tender for the following through our website: http://www.tenders.com All relevant details, Tender Document and Conditions of Sale can be downloaded from the above site.

Sr. No.	Tender Ref.	Description	Last date of submitting offer
1	TCU/GS/388/2019-2020	Supply of two numbers refurbished AGC AD34-13-F2 electrolyser with zero gap technology	05.02.2020
2	TCU/GS/389/2019-2020	Supply of one zero gap technology AGC AD34-13-F2 electrolyser with zero gap technology	05.02.2020

VALUE INDUSTRIES LIMITED CIN: L99999MH1989PLC04645 Regd. Office: 14 K.M. Stone, Aurangabad-Palghar Road, Village: Chitlagan, Tal.: Palghar, Dist.: Palghar, Maharashtra - 415 (Maharashtra) E-mail: secretarial\_value@valueindustries.com Website: www.valueindia.in

NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING (REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE)

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the Members of Value Industries Limited ("Company") shall be held on 31st January 2020 at 10.30 a.m. at the Registered Office of the Company at 14 K.M. Stone, Aurangabad-Palghar Road, Village: Chitlagan, Tal.: Palghar, Dist.: Palghar, Maharashtra - 415 (Maharashtra) in respect of the business set out in the Notice convening the AGM. The copies of the Notice of the AGM together with the Annual Report for the financial year ended on 31st March, 2019, is being sent by electronic mode to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants for corporate purposes. For members who have not registered their e-mail addresses, physical copies of the Annual Report are being dispatched by the permitted mode. In case of non-receipt of the Notice of AGM/Annual Report by any member, a copy of the same, may be obtained by writing to the Company Secretary/secretarial\_value@valueindustries.com by downloading from the Company's website www.valueindia.in. The Board of Directors of the Company shall remain closed from Tuesday, 28th February, 2020 to Tuesday, 4th February, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM.

INFORMATION AND BOOK CLOSURE The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year ended on 31st March, 2019 (both days inclusive) shall be available to all the members of the Company on 27th January, 2020 at 10.00 a.m. (both days inclusive). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. The Company has fixed Tuesday, 20th February, 2020 as the cut-off date for identifying the members for determining the eligibility to vote by electronic means at AGM/Postal Ballot. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depository Participants shall be entitled to attend and vote at the AGM/Postal Ballot by electronic means, by sending an e-mail request to secretarial\_value@valueindustries.com. Members may also call on +91 22 6101 2500 or send a request to the Company Secretary by e-mail to secretarial\_value@valueindustries.com. CIN: 127310WB198PLC033923. Mumbai - 400 021. In case of any queries regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the download section of www.valueindustries.com or call on toll free no.: 1800-222-990 and e-mail request at secretarial\_value@valueindustries.com. The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year ended on 31st March, 2019 (both days inclusive) shall be available to all the members of the Company on 27th January, 2020 at 10.00 a.m. (both days inclusive) on the website of NSDL - www.evoting.nsdl.com.

By Order of the Board of Directors of VALUE INDUSTRIES LIMITED (Company under Corporate Insolvency Resolution Process) MANKAN BHARGAVA COMPANY SECRETARY VALUE INDUSTRIES LIMITED (Value Industries Limited under Corporate Insolvency Resolution Process pursuant to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016) MANKAN BHARGAVA (Value Industries Limited and its assets are being managed by and the powers of the Board of Directors are vested in, the Resolution Professional, Mr. Ashish Gulshankar, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, Mumbai.)

This is only an advertisement for information purposes and is not a prospectus announcement.

## HindPrakash HINDPRAKASH INDUSTRIES LIMITED

Our Company was originally incorporated as Hindprakash Lonsen Industries Private Limited under the provisions of Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated November 11, 2008 issued by the Assistant Registrar of Companies, Gujarat, Dabra and Nagar Havelli. Further, pursuant to Shareholder's Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on February 16, 2018, the name of our Company was changed to Hindprakash Industries Private Limited, vide a fresh Certificate of Incorporation dated March 14, 2018 issued by the Registrar of Companies, Ahmedabad. Subsequently, our Company was converted into a public limited company pursuant to a special resolution passed by our Shareholders at the Extra Ordinary General Meeting held on November 15, 2018 and consequent upon conversion, the name of our Company was changed to Hindprakash Industries Limited vide a fresh certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Ahmedabad dated November 29, 2018 bearing Corporate Identity Number U24100G2008PLC055401. For further details please refer to chapter titled "General Information" and "History and Certain Corporate Matters" beginning on pages 48 and 131 respectively.

Registered Office: 301, Hindprakash House, Plot No.10/6, GIDC, Vatva, Ahmedabad - 382445, Gujarat, India. Tel: +91 - 79 - 6812 7000 - 10 | Fax No: +91 - 79 6812 7099 | Website: www.hindprakash.com | E-mail: info@hindprakash.com

PROMOTER OF THE COMPANY: MR. SANJAY PRAKASH MANGAL, MR. OM PRAKASH MANGAL AND MR. SANTOSH NARAYAN NAMBIAR

### THE ISSUE

INITIAL PUBLIC ISSUE OF UPTO 28,80,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH (THE "EQUITY SHARES") OF HINDPRAKASH INDUSTRIES LIMITED ("OUR COMPANY" OR "HIL" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 40 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 30 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹ 1,152 LAKHS ("THE ISSUE") OF WHICH UPTO 1,152 LAKHS AGGREGATING TO ₹ 60 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. UPTO 27,60,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ 40 PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 1,092 LAKHS IS HEREBY REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 27.63% AND 25.19%, RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 238.

PROPOSED LISTING: The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the SME Platform of National Stock Exchange of India Limited ("NSE") in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, as amended from time to time. Our Company has received an approval letter dated November 11, 2019 from National Stock Exchange of India Limited ("NSE") for using its name in the Offer Document for listing of our shares on the SME Platform of NSE. However, investors may refer to the entire Disclaimer Clause of NSE beginning on page 232 of the Prospectus. For the purpose of this issue, the Designated Stock Exchange will be the National Stock Exchange of India Limited.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Draft Offer Document was filed with SEBI. In terms of the SEBI Regulations, the SEBI shall not issue any observation on the Offer Document. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire Disclaimer Clause of SEBI beginning on page 228 of the Prospectus.

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
<b>Hem Securities Ltd.</b> HEM SECURITIES LIMITED 904, A Wing, 9th Floor, Titan Towers Midtown, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Opp. Vasant Axis Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai - 400059 Tel: +91 - 022 - 6293 8200 Website: www.hemsecurities.com Investor Grievance Email: redressal@hemsecurities.com Contact Person: Anil Shrivastava Website: www.hemsecurities.com SEBI Reg. No.: INM00010981	<b>Bigshare Services Pvt. Ltd</b> BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED 1st Floor, Bharat Tin Mills Building, Opp. Vasant Axis Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai - 400059 Tel: +91 - 022 - 6293 8200 Website: www.bigshareonline.com Email: ipo@bigshareonline.com Contact Person: Swapnil Kate SEBI Reg. No.: INR00001385	<b>Utsav Himanshu Trivedi</b> Hindprakash Industries Limited 301, Hindprakash House, Plot No.10/6, GIDC, Vatva, Ahmedabad-382445, Gujarat, India Tel: No: +91 - 79 - 6812 7156 E-mail: info@hindprakash.com Website: www.hindprakash.in

APPLICANTS can contact the Compliance Officer or the LM or the Registrar to the Issue in case of any Pre-Issue or Post-Issue related problems. Details of the Allotment Advice or Credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account or unblocking of funds etc.

BANKER TO THE ISSUE AND SPONSOR BANK: ICICI BANK LIMITED

AVAILABILITY OF APPLICATION FORMS: The Application Forms and copies of the Prospectus may be obtained from the Registered Office of Hindprakash Industries Limited, Lead Manager, Hem Securities Limited. Application Forms will be available at the selected location of registered brokers, Banker to the Issue, RTA and Depository Participants. Application Forms can be obtained from the website of Stock Exchange and the Designated Branches of SCSSB, the list of which is available on the website of SEBI at www.sebi.gov.in and website of Stock Exchange at www.nseindia.com.

AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factor contained therein, before applying for the Issue. Full copy of Prospectus will be available at the website of SEBI at www.sebi.gov.in; the website of the Stock Exchange at www.nseindia.com and the website of Lead Manager at www.hemsecurities.com.

OPENS ON: JANUARY 15, 2020  
CLOSES ON: JANUARY 17, 2020

## ISSUE

### FIXED PRICE ISSUE AT ₹ 40 PER EQUITY SHARE

MINIMUM APPLICATION SIZE OF 3,000 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 3,000 EQUITY SHARES THEREAFTER

RISK IN RELATION TO THE FIRST ISSUE: This being the first issue of Equity Shares of our Company, there has been no formal market for the Equity Shares of our Company. The Issue Price should not be taken to be indicative of the market price of the Equity Shares after the Equity Shares are listed on the SME Platform of NSE. No assurance can be given regarding an active and/or sustained trading in the Equity Shares of our Company or regarding the price at which the Equity Shares will be traded after listing.

GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of the Issue and this Issue, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Prospectus. Specific attention of the investors is invited to the section, "Risk Factors" on page 25 of the Prospectus.

ASBA Simple, Safe, Smart way of Application - Make use of it!!!!

\*Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avoid the same. For details, check section on ASBA below.

Mandatory in Public Issues from January 01, 2016. No cheque will be accepted.

now available in ASBA for retail individual investors.

APPLICATIONS SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA): Investors have to compulsorily apply through the ASBA process. ASBA has to be availed of by all investors. The investor is required to fill the Application Form and submit the same to the relevant SCSSB or the Registered Brokers at Broker Center or the RTA or the CDP. The SCSSB will block the amount in the account as per the authority contained in Application Form and undertake other tasks as per the specified procedure. On Allotment, amount will be unblocked and account will be debited only to the extent required to be paid for Allotment of Equity Shares. Hence, there will be no need for refunds. For more details on the ASBA process, please refer to the section, "Issue Procedure" beginning on page 247 of the Prospectus.

ADDITIONAL INFORMATION AS REQUIRED UNDER SECTION 30 OF THE COMPANIES ACT, 2013

Main Objects of the Company as per MoA: For information on the main objects and other objects of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 131 of the Prospectus and Clause H of the Memorandum of Association of our Company. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Issue. For further details, see the section "Material Contracts and Documents for Inspection" on page 131 of the Prospectus.

Liability of Members as per MoA: The Liability of the members of the Company is Limited.

Capital Structure: Authorised Capital of ₹ 1,150,00,000 consisting of 1,15,00,000 Equity Shares of ₹ 10 each. Pre Issue Capital: Issued, Subscribed and Paid-up Capital ₹ 7,54,11,000 consisting of 75,41,110 Equity Shares of ₹ 10 each. Post Issue Capital: Issued, Subscribed and Paid-up Capital ₹ 10,42,41,100 consisting of 1,04,24,110 Equity Shares of ₹ 10 each. For details of the Capital Structure, please refer to the chapter titled "Capital Structure" beginning on page 57 of the Prospectus.

Names of the Signatories to the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them: Given below are the names of the signatories of the Memorandum of Association of the Company and the number of Equity Shares subscribed by them at the time of signing of the Memorandum of Association of our Company: (1) Mr. Santosh Narayan Nambiar, 5,000 Equity Shares of ₹ 10 each (2) Mr. Sachin Modi, 5,000 Equity Shares of ₹ 10 each. For details of the share capital and capital structure of the Company see "Capital Structure" on page 57 of the Prospectus.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Prospectus dated January 07, 2020. Investors should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 25 of the Prospectus before making any investment decision.

For HINDPRAKASH INDUSTRIES LIMITED On behalf of the Board of Directors Sd/- Sanjay Prakash Mangal Managing Director

Place: Mumbai Date: January 10, 2020 HINDPRAKASH INDUSTRIES LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make a Public Issue of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Ahmedabad. The Prospectus shall be available on the websites of the Company, the NSE and the LM at www.hindprakash.com, www.nseindia.com and www.hemsecurities.com, respectively. Applicants should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, see the Prospectus, including the section titled "Risk Factors" beginning on page 25 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933 as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States and may not be offered or sold within the United States or, to the account or benefit of, "U.S. persons" (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be offered and sold (i) in the United States only to "qualified institutional buyers," as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified by any other jurisdiction outside India and may not be offered or sold, and Applicants may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

# महाराष्ट्र अग्रस्थानी कायम

## हनाडिझ बासलानाचा मुख्य प्रशिक्षक ?

एएफपी, दोहा

स्पेनला २०१०च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मातब्बर खेळाडू आणि बार्सिलोनाचा माजी कर्णधार हॅन्डिझ लवकरच बार्सिलोनाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कतार प्रीमियर लीगमध्ये अल-साद संघाला मार्गदर्शन करणाऱ्या हनाडिझचा भवितव्याविषयी स्वतः क्लबच्या अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे.



बार्सिलोनाचे फुटबॉल संचालक इरिक अँडिएल यांच्यासह नुकताच झालेल्या बैठकीदरम्यान माइयापुदे बार्सिलोनाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. बार्सिलोनाला प्रशिक्षण देणे हे माझे एक स्वप्न असले तरी, सध्या मी मात्र अल-साद या संघाला मार्गदर्शन करण्यावरच लक्ष केंद्रित करत आहे.

- हॅन्डिझ हनाडिझ, अल-साद संघाचा प्रशिक्षक

करार संपलेला नाही," असे अल-साद क्लबचे क्रीडा संचालक मोहम्मद गुलाम अल-बलुशी म्हणाले. मात्र याविषयी अंतिम निर्णय दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाचा असेल, असेही अल-बलुशी यांनी सांगितले.

३९ वर्षीय हनाडिझने १९९८-२०१५ यादरम्यान बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना एकूण ५०५ सामन्यांत ५८ गोल नोंदवले होते. बार्सिलोनाचे कल्पक नेतृत्व करणाऱ्या बरोबरच त्याने मधल्या फळीत खेळताना लिओनेल मेसी, लुइस सुआरेझ यांसारख्या खेळाडूसाठी सातत्याने गोल करण्याची संधी निर्माण केली. बार्सिलोनाला निरोप दिल्यानंतर हनाडिझने २०१५च्या उत्तरार्धात अल-साद संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. चार वर्षे अल-साद संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर जुलै २०१९मध्ये त्याने या संघाच्या प्रशिक्षकाची सूत्रे स्वीकारली.

**VALUE INDUSTRIES LIMITED**  
CIN: L99999MH1988PLC046445  
Regd. Office: 14 K. M. Stone, Aurangabad-Palihan Road, Village: Chittegaon, Tal.: Palihan, Dist.: Aurangabad -431 105 (Maharashtra)  
E-mail: secretarial\_value@videconmail.com; Website: www.valueind.in  
Ph. No.: 91 - 22 - 6611 3500  
**NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the Members of Value Industries Limited (the "Company") will be held on Tuesday, 4th February, 2020 at 11.30 a.m., at the Registered office of the Company at 14 K. M. Stone, Aurangabad-Palihan Road, Village: Chittegaon, Tal.: Palihan, Dist.: Aurangabad - 431 105 (Maharashtra) to transact the business as set out in the Notice convening the AGM. The copies of the Notice of the AGM together with the Annual Report for the financial year ended on 31st March, 2019, is being sent by electronic mode to all the members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) for communication purposes. For members who have not registered their e-mail addresses, physical copies of the Annual Report are being dispatched by the permitted mode. In case of non-receipt of the notice of AGM and Annual Report by any member, a copy of the same can be obtained by writing to the Company Secretary at secretarial\_value@videconmail.com or by downloading it from the Company's website www.valueind.in. Notice is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, 28th February, 2020 to Tuesday, 4th February, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM.

In terms of and in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is further given that:

- The businesses set out in the notice are also being transacted through voting by electronic means (remote e-voting). For this purpose the Company has made arrangement with National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating e-voting to enable the members to cast their votes electronically. Detailed procedure and instructions for remote e-voting have been annexed to the Notice of the ensuing AGM. The members can cast their vote through remote e-voting facility provided by NSDL. The Company is also providing facility for voting by Ballot at the AGM apart from providing remote e-voting facility for all those members who are present at the AGM but have not casted their votes by availing the remote e-voting facility. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.
- The communication relating to remote e-voting inter-alia containing the User ID and password, along with the copy of the Notice convening the AGM, forms part of Annual Report.
- The remote e-voting shall commence on Saturday, 1st February, 2020 at 9.00 a.m. and shall end on Monday, 3rd February, 2020 at 5.00 p.m., (both days inclusive). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.
- The Company has fixed Tuesday, 28th February, 2020 as the cut-off date/entitlement date for identifying the members for determining the eligibility to vote by electronic means or at AGM by Ballot. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.
- Any person who acquires shares and becomes member of the Company after the date of dispatch of the notice of AGM and holding shares as on the cut-off date/entitlement date i.e. Tuesday, 28th February, 2020, may obtain the Login ID and Password from Mr. Mayank Bhargava, Company Secretary of the Company, who is responsible to address the grievances connected with facility for voting by electronic means, by sending an e-mail request to secretarial\_value@videconmail.com. Members may also call on +91 22 6611 3500 or send a request to the Company Secretary, by writing to him at Value Industries Limited, 171-C, 17th Floor, C Wing, Mittal Court, Nariman Point, Mumbai-400 021.
- In case of queries, if any, with regard to remote e-voting; members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

The Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year ended on 31st March, 2019 is being made available on the website of the Company viz., www.valueind.in and on the website of NSDL viz., www.evoting.nsdl.com

By Order of the Board of Directors of  
**VALUE INDUSTRIES LIMITED**  
(Company under Corporate Insolvency Resolution Process)  
Sd/-  
**MAYANK BHARGAVA**  
COMPANY SECRETARY  
M. NO. : ACS-46180  
(Value Industries Limited is under Corporate Insolvency Resolution Process pursuant to the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. With effect from September 25, 2019, its affairs, business and assets are being managed by, and the powers of the board of directors are vested in, the Resolution Professional, Mr. Abhijit Guhathakurta, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, Mumbai.)



पूर्वा सावंत

कामगिरी केली आहे. पुरुषांच्या (२१ वर्षाखालील) कलात्मक जिम्मेस्त्व प्रकरात ओंकार शिंदेने रौप्यपदक मिळवले. जिम्मेस्त्वमध्ये आतापर्यंत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुयश मिळवलेले आहे.

**तिरंदाजी : टिशा, सचिन अंतिम फेरीत**  
राज्याच्या तिरंदाजांनी आपले सातत्य कायम राखले. ऑलिम्पिक रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राच्या टिशा संचेती आणि सचिन वेदवान यांनी (२१ वर्षाखालील) अंतिम फेरी गाठली. पण, कं पाऊंड प्रकारातील गतविजेती ईशा पवारला पराभव पत्करावा लागला. मुलींमध्ये साक्षी तोटे तर पार्थ साळुंके, मयूर रोकडे यांना पराभूत व्हावे लागले. आता ईशा, साक्षी, पार्थ, मयूर हे कांस्यपदकासाठी खेळतील.



अभय गुरव

१०० मीटर धावण्यात रौप्यपदक मिळविले तर कीर्ती भोईटने (२१ वर्षाखालील) मुलींमध्ये १०० मीटर धावण्यात कांस्यपदक मिळवले.

**जिम्मेस्त्वसमय : ओंकारला रौप्यपदक**  
यंदा जिम्मेस्त्वमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सोनेरी



पूजा दानोळे

अॅथलेटिक्समध्ये अभयने उंच उडी (२१ वर्षाखालील मुले) आणि पूजा दानोळेने (१७ वर्षाखालील मुली) या प्रकारात सोनेरी झेप घेतली. अभयने उंच उडीत २.०७ मीटर अशी कामगिरी करित स्पर्धा विक्रमाची बरोबरी केली. महाराष्ट्राच्या आकाश सिंगने (१७ वर्षाखालील) मुलांमध्ये



मधुरा वायकर

शर्यत ३० मिनिटे ३६ सेकंद अशी वेळ देत जिंकली. त्यावेळी तिचा सायकलिंगचा वेग तब्बल ताशी ३९ प्रति किलोमीटर इतका होता. पूजा दानोळेने १० किलोमीटर अंतर ताशी ३७ किलोमीटर वेगाने २४ मिनिट १८ सेकंद वेळात पार करत सोनेरी कामगिरी केली.

महाराष्ट्राच्या (२९ वर्षाखालील) युवक कबड्डी संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे आव्हान ३९-३९ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये ४४-४२ असे मोडून काढले. अन्य षका उपांत्य

## कबड्डी : युवक अंतिम फेरीत

लढतीत महाराष्ट्राच्या (१७ वर्षाखालील) मुलांना मात्र स्पर्धेत वर्चस्व राखल्यानंतरही अखेरस राजस्थानकडून ५९-५५ असा पराभव पत्करावा लागला. युवक कबड्डी गटाच्या लढतीत पंकज मोहितेचा व्यावसायिक अनुभव, अस्लम इनामदारच्या आक्रमक चढाया आणि सौम्य पाटीलच्या नेतृत्वाला बचावाची मिळालेली मळमळ तटबंदी महाराष्ट्राच्या वर्चस्वाचे वैशिष्ट्य ठरले.

## सायकलिंगमध्ये पूजा दानोळे आणि मधुरा वायकर यांना सुवर्णपदके, अॅथलेटिक्समध्ये अभय आणि पूर्वा यांचे सुवर्ण यश वृत्तसंस्था, गुवाहाटी

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे रविवारीदेखील अपेक्षेप्रमाणे अग्रस्थान कायम ठेवले. रविवारी महाराष्ट्राला एकूण चार सुवर्णपदके मिळाली. सायकलिंगमध्ये पूजा दानोळे आणि मधुरा वायकर यांच्या रूपांने तर अॅथलेटिक्समध्ये अभय गुरव आणि पूर्वा सावंत यांनी सुवर्णपदके पटकवली. याबरोबरच

## खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्राचे पदकतालिकेत ११ सुवर्ण, १० रौप्य आणि १५ कांस्य यांच्यासह एकूण ३६ पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राला रविवारी सायकलिंगमधून (मुलींच्या गटात) दोन सुवर्णपदके मिळाली. पूजा दानोळेने (१७ वर्षाखालील) १५ किलोमीटर आणि मधुरा वायकरने (२१ वर्षाखालील) २० किलोमीटर गटात सुवर्णपदकांची कमाई केली. मधुराचे २० किलोमीटर अंतराची

## टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सांघिक प्रकारात पदकाची अपेक्षा !

सुप्रिया दाबके, लोकसत्ता

**मुंबई :** भारताला टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सांघिक प्रकारात पदक मिळेल, असा विश्वास भारताचा अव्वल टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने व्यक्त केला. 'टेबल टेनिसच्या देशातील पायाभूत सुविधा सुधारत आहे. महिलांमध्ये मनिका बात्रा चांगली कामगिरी करते आहे. २०१६ मध्ये ती रिओ ऑलिम्पिकला पात्र ठरली होती. २०१८ची राष्ट्रकुल स्पर्धा तर तिच्यासाठी सर्वोत्तम होती. ती ज्या वेगाने प्रगती करतेय ते पाहता ती लवकरच जागतिक क्रमवारीत अव्वल १५मध्ये आलेली दिसेल,' असे अचंताने सांगितले. भारताचे टेबल टेनिसपटू ऑलिम्पिकला पात्र ठरण्याच्या दृष्टीने जोमाने तयारी करत आहेत. २० ते २६ जानेवारीदरम्यान पोर्तुगाल येथे ऑलिम्पिकची पात्रता फेरी होणार आहे. त्यातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भारताचे टेबल टेनिसपटू प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. या पार्श्वभूमीवर अचंताशी केलेली खास बातचीत-

● **चेन्नईत नुकत्याच झालेल्या शिबिराविषयी काय सांगशील ?**  
सर्व खेळाडूंनी एकत्र सराव



**आठवड्याची मुलाखत**  
अचंता शरथ कमल,  
भारताचा टेबल टेनिसपटू

करावा, हा भारतीय टेबल टेनिस संघटनेचा उद्देश होता. कारण गेले तीन ते चार महिने आम्हाला एकत्र सराव करता आला नव्हता. कारण खेळाडू विविध स्पर्धांमध्ये व्यग्र होते. कारण पोर्तुगालमध्ये २० ते २६ जानेवारीदरम्यान ऑलिम्पिक पात्रता फेरी होणार आहे. पुरुष दुहेरीने या स्पर्धेची सुरुवात होईल. त्यासाठी दुहेरीच्या जोड्यांची आखणी करत आहोत. आम्ही चांगल्या लयीत आहोत. चेन्नईत शिबीर झाले. आता जर्मनीतही १३ ते २० जानेवारीला सराव शिबीर आहे. ऑलिम्पिकला पात्र ठरू आणि सांघिक प्रकारात पदक जिंकू, असा विश्वास आहे.

● **पूर्णवेळ प्रशिक्षकाची उणीव भारतीय संघाला भासते आहे का ?**  
नवीन प्रशिक्षकांचा शोध सुरू आहे. भारतीय प्रशिक्षकांसाठी

पहिली पसंती आहे. कारण आमच्यातील कच्चे दुवे हे भारतीय प्रशिक्षकांना परदेशी प्रशिक्षकापेक्षा चांगल्या तऱ्हेने ठाऊक असतात. ते पाहता भारतीय प्रशिक्षकाची नेमणूक ऑलिम्पिकच्या दृष्टीने करण्यासाठी टेबल टेनिस संघटनेचा प्रयत्न सुरू आहे.

● **ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी अव्वल तीनमध्ये असणे आवश्यक आहे, असे तू नेहमी म्हणतो ?**  
हो, २००४, २००८ आणि २०१६ या तीन ऑलिम्पिकमध्ये मी खेळलो आहे. त्यातच सध्या आमचे जागतिक क्रमवारीत आठवे स्थान आहे. आशिया क्रीडा स्पर्धेत सातवे मानांकन होते. मात्र तरीदेखील कांस्यपदक मिळाले. यंदा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये १६ संघ आहेत.

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सुरुवातीच्या तीन फेऱ्या जिंकल्या लागतात. हे सर्व कठीण आहे, पण सांघिक प्रकारात पदकाची अपेक्षा आहे.

● **'अल्टिमेट टेबल टेनिस लीग'मुळे नव्या दमाच्या खेळाडूंना कसा फायदा झाला ?**  
फक्त साधियनच नाही तर हरमीत देसाई, अँथनी अमलराज, मानव ठक्कर हे सर्व गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. कोरिया, जर्मनी, जपान, तैपेई या देशांचे खेळाडू अव्वल क्रमांकांवर आहेत. यापूर्वी मी एकटाच या सर्वांना आंतरराष्ट्रीय स्तरावर टक्कर द्यायची. मात्र आता माझ्यासोबत हे भारताचे सर्व खेळाडू आहेत. २०१६ रिओ ऑलिम्पिकला आम्ही भारताचे चार टेबल टेनिसपटू पात्र ठरलो होतो. तेव्हाच आमची ताकद सर्वांना कळली होती. आम्हाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (साई) मदत झाली. भारतीय टेबल टेनिस संघटनेचे पाठबळ मिळाले. अखेर आमच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटूंसोबत खेळण्याचा सर्वाधिक अनुभव हा 'अल्टिमेट टेबल टेनिस लीग'मुळे (यूटीटी) मिळाला. मानव ठक्कर, अचंता कामतसारखे गुणवान यूटीटीमुळे पुढे आले आहेत.

**MIHAN INDIA LIMITED**  
(A Joint Venture of MADC and AAI)  
1st Floor, Old Terminal Building, Dr. Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur | E-mail : civil@mihanindia.org

**TENDER NOTICE**  
**CE - 1920 - BE**  
MIHAN India Ltd. invites e-tenders, for "Project Management Consultant for Re-carpeting of Cargo Road at Dr. Babasaheb Ambedkar International Airport, Nagpur". Tender can be downloaded from 15:00 hrs. of 13.01.2020 to 15:00 hrs. of 27.01.2020.  
For further details visit <https://mahatenders.gov.in>  
Sr. Airport Director, MIHAN INDIA LIMITED

**SBI**  
इच्छुकतेची व्यक्तता करण्यासाठी विनंती (ईओआय)

इनसॉल्वन्सी अँड बँकप्लेटी बोर्ड ऑफ इंडियामध्ये नोंदणीकृत झालेल्या आणि एनसीएलटी समक्ष दाखल केलेल्या प्रकरणात नामांकना करिता एसबीआयच्या नियुक्तीसाठी जिथे एनसीएलटी बँकेस आहेत तिथे एक/अनेक कार्यालय असलेल्या आयपीजी (इनसॉल्वन्सी प्रोफेशनलस) कडून इच्छुकतेची अभियंती मागवली जात आहे. पात्रता, कामाला वाच, नियम आणि अटी हाच्या तपशीलासाठी कृपया आमच्या <https://sbi.co.in> वेबसाइटवर 'एसबीआई-बातमीपत्र/empanelment-of-vendors' अंतर्गत भेट द्या.  
स्थान: मुंबई  
दिनांक: 13.01.2020  
स्वाक्षरी  
उप महाप्रबंधक (एनसीएलटी)

## महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे ई-निविदा सूचना

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळतर्फे 'कृषी पणन मित्र' मासिक छपाई कामासाठी पुणे शहरस्थित नामांकित व अनुभवी छपाईदारांकडून ई-निविदा मागविण्यात येत आहेत. सदरील कामाची अंदाजित किंमत रु. ३० लाख वार्षिक अशी आहे. अतिरिक्त माहितीसाठी <https://www.msamb.com> आणि <https://mahatenders.gov.in> या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.  
- कार्यकारी संचालक

